

सत्य शासकीय कर्चा यांच्या विभागीय
परिक्षा पराठीतून घेण्याबाबत.

बहाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक : ड.एस.एम्/१०७६/१७०९/१३२/७६/१७,
अंमलपत्र, दिनांक ४०० ०३२.
दिनांक :- ८ डिसेंबर १९७६.

- पहा :- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : ड.एस.एम् १०७६/१७,
दिनांक १४ जुलै १९७६.
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : ड.एस.एम् १०७६/१७,
दिनांक २ ऑगस्ट १९७६.

...

परिपत्रक -

बहाराष्ट्र शासनाचा अधिनियमाच्या कला ४ अन्वये सर्व शासकीय कारभार (जर्जित प्रयोजने वगळून) पराठीतून चालवण्याचा आहे. न्यानुसार असावर्तित शासकीय कर्चा यांच्या विभागीय परीक्षांची उत्तरे पराठीतून लिहिण्याची पुढा त्या परीक्षांना वसणा-या उद्योगारंभा देण्यात आली आहे. राजपवित्र अधिका-यांच्या विभागीय परीक्षा बहाराष्ट्र लोकसेवा आयोगात घेतल्या जाणात. त्या परीक्षांना वसणा-या उद्योगारंभा पराठीतून उत्तरे लिहिण्यास पुढा देणा-या वसत्या प्रश्न शासनाच्या निचाराधीन होना. वसत्यात लोकसेवा आयोगाशी निचाराधीन येणा-या नंतर या परीक्षांना वसणा-या उद्योगारंभा पराठी अथवा ईंग्रवीतून उत्तरे लिहिण्याची पुढा देण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. ही पुढा एप्रिल १९७७ पासून होणा-या विभागीय परीक्षांना वसणा-या उद्योगारंभा येने राख होईल असेही आगीतले करिले आहे. त्याप्रमाणे बहाराष्ट्र लोकसेवा आयोगापासून घेतल्या जाणा-या राजपवित्र अधिका-यांच्या सर्व विभागीय परीक्षा एप्रिल १९७७ पासून पराठीतून व ईंग्रवीतून घेण्यात येतील. जरी सर्व सचिवालयीन विभागांना कळविण्यात येने वी, सदर आदेश यांच्या प्रशासकीय निवेदनापासी असलेल्या सर्व विभागीय सचिवालयीन त्वारन द्यावेत.

२. तसेच, आज विभागीय परीक्षा पराठी व ईंग्रवीतून घेण्यात येणार असल्याने परीक्षार्थींना उत्तरपत्रिका दोन्ही अर्थातून देना बाबतून राखून विभागीय परीक्षा नियमानुसार जरूर त्या सुधारणा करून त्यात बाबतूनची तरतूद जरी आत्मकार आहे. सर्व सचिवालयीन विभागांनी संबंधित विभागीय परीक्षा नियमानुसार वरीलप्रमाणे सुधारणा करण्याची कार्यवाही करावी.

बहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नोंदने,

नी -

(आ.द.वेद्य)

अस सचिव, बहाराष्ट्र शासन.

प्रति,

शासनाचे सर्व सचिव,

सचिव, बहाराष्ट्र लोकसेवा आयोग, पुर्व (पत्राव्दारे),

सर्व सचिवालयीन विभाग/शासना प्रशासन विभाग यांमि क्रमांक २८, १९, २१.